

September 3, 2020

To,

To,

Listing Department

Listing Department

**BSE Limited** 

National Stock Exchange of India Limited

P.J Towers, Dalal Street,

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block,

Fort, Mumbai – 400 001

Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 050

Scrip Code: **532375** 

Symbol: TIPSINDLTD

<u>Sub: Newspaper Advertisement - Notice to shareholders for Annual General Meeting and E-Voting</u>

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on September 3, 2020 containing Notice to shareholders for Annual General Meeting and E-Voting.

Kindly take the same on your record.

Thanking you, Yours faithfully,

For Tips Industries Limited

Bijal R. Patel

Company Secretary

Encl: a/a



## TIPS INDUSTRIES LTD.



### **Kotak Mahindra Bank Limited**

CIN - L65110MH1985PLC038137

Registered Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Tel: 61660001 Website: www.kotak.com

NOTICE is hereby given that the under mentioned share certificates of the Ban have been lost/misplaced and the holders/purchasers of the said shares have applied to the Bank to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said shares should lodge his/her claim with the Bank's Registrars & Transfer Agents, KFin Technologies Private Limited at KFIN Technologies, Selenium building, Tower-B, Plot No.31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500032 within 15 days from the date of this Notice, else the Bank will proceed to issue duplicate certificate(s) to the under mentioned without any further intimation

Folio No.	Name of the holder(s)	Certifi- cate No.	Distinctive Nos.	No. Of
			From To	Shares
KMF801260	A Rajan	408532	96558349 - 96558598	250
		507157	229831594 - 229832343	750
		807026	918284558 - 918286557	2000
		176087	17573601 - 17573700	100
KMF084415	Prabhakar Rao Kola / Suguna Kola	267851	26663454 - 26663553	100
KIVIFU044 15		404982	95965801 - 95966000	200
	339.	408532 96558349 - 96558598 507157 229831594 - 229832343 807026 918284558 - 918286557 176087 17573601 - 17573700 267851 26663454 - 26663553 404982 95965801 - 95966000 505401 228863447 - 228864046 160694 16034301 - 16034400 403360 95661243 - 95661342 503962 228013048 - 228013347 268443 26722654 - 26722753 806644 917786629 - 917786828 290288 2890768 - 28900867 405578 96085429 - 96085628 179563 17923201 - 17923300 296955 29562120 - 29562219 287832 2866145 - 28656244 70726 772480924 - 77248134 61531 6353001 - 6353100 307815 36745172 - 36745196 500683 226057443 - 226057817 147881 14753301 - 14753400 248631 24741454 - 24741553	600	
	Bharat Parmar /	160694	16034301 - 16034400	100
KMF069022	Sudha Parmar	403360	95661243 - 95661342	100
		503962	228013048 - 228013347	300
KME00E303	Paras Mal Jain / Panchsheel Commodities Ltd	268443	26722654 - 26722753	100
KIVIF 065502		806644	917786629 - 917786828	200
KMF092635	Narsinh K Tandel / Jamu N Tandel	290288	28900768 - 28900867	100
KWII 092033		405578	96085429 - 96085628	200
KN1E004422	Beedees Beeki	179583	17923201 - 17923300	100
KIVIF801133	Pradeep Doshi	296955	29562120 - 29562219	100
KMF124989	K Kushal	287832	28656145 - 28656244	100
KMF200726	C S Chandra Devi	700726	772480924 - 772481134	211
		61531	6353001 - 6353100	100
KMF104734	Ved Bhushan Sharma	307815	36745172 - 36745196	25
		500683	226057443 - 226057817	375
		147881	14753001 - 14753100	100
KMF110716	Suresh Premjibhai Patel / Ramesh Purushottambhai Patel	147884	14753301 - 14753400	100
		248631	24741454 - 24741553	100
		248632	24741554 - 24741653	100
1415000440	Hashmukhbhai Shah	337453	36946824 - 36946848	25
KMF006112		337498	36946876 - 36946890	15

#### KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Bina Chandarana Mumbai, September 02, 2020 Joint President & Company Secretary

tips.in

#### **Tips Industries Limited** CIN: L92120MH1996PLC099359

Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052

Tel No.: +91-22-66431188

Fax No.: +91-22-66431189, Email: response@tips.in Website: www.tips.in

## NOTICE OF 24th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 24th Annual General Meeting ("AGM") of Members of the Company will be held on Friday, September 25, 2020 at 11:00 a.m (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM")

In accordance with general circular no. 20/2020 read with general circular no. 14/2020 and 17/2020 issued by the Ministry of Corporate Affairs and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the SEBI ("Circulars") and owing to difficulties involved in dispatching physical copies, the Notice of the AGM and the Annual Report 2019-20 have been sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with Company/ Registrar and Share Transfer Agent/ their Depository Participants. The process of sending the Notice of the AGM and the Annual Report 2019-20 has been completed on September 2, 2020. Members may note that the Company will not send the physical copies of the Annual Report 2019-20 and Notice of the AGM.

Since the AGM is being held through VC/OAVM pursuant to the circulars, physical attendance of members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the members will not be available for the AGM.

Please note that the aforesaid documents are available on the Company's website at www.tips.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the e-voting website of Central Depository Services Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Notice is further given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with the rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Company is providing its members the facility to exercise their right to vote at the AGM by electronic means and the businesses as set out in the Notice may be transacted through remote e-voting or through e-voting system at the AGM provided by CDSL. The members may note the following:

- a) The e-voting instructions form an integral part of the Notice of the AGM which is also displayed at the Company's Website and CDSL's website.
- b) Any person who acquires shares and become a member of the Company after dispatch of the AGM notice and holds shares as on the cut-off date should follow the instruction for e-voting as mentioned in the AGM Notice for FIRST TIME USER which is available on the Company's website. In case any queries, the member may also contact the Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Pvt. Ltd. and obtain the necessary login ID and password.
- c) Remote e-voting period commences on September 22, 2020 at 9.00 a.m. and ends on September 24, 2020 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. on September 24, 2020.
- d) Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Friday, September 18, 2020, may cast their vote either electronically during the remote e-voting period or through e-voting system at the AGM. A Member may participate in the AGM even after excising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM.
- e) The facility for voting through e-voting system shall be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the AGM through e-voting system.
- f) In case of any queries or issues regarding attending e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. All grievances connected with the facility for voting by electronic means and participation in the AGM through VC should be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex. Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543).

Place : Mumbai

Date: September 2, 2020

By order of the Board For Tips Industries Limited

> Bijal R. Patel Company Secretary

**8K MILES SOFTWARE SERVICES LIMITED** 

CIN: L72300TN1993PLC101852 Regd Office: #5, Cenotaph Road, II Floor, Srinivas Towers, Teynampet, Chennai - 600018 | Tel: 044 6602 8000 Email: cs@8kmiles.com Website: https://8kmiles.com

#### CORRIGENDUM

This Corrigendum is with respect to the financial results published in all editions of 'Business Standard' (English National daily newspaper) o September 01, 2020. Request you to read th orrections below:

a. The heading shall be read as "EXTRACT OF THE STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30,2020".
First column as "Standalone" instead of

Second column as "Consolidated" instead of . Kindly visit the website of the Company for the

detailed results. https://8kmiles.com/Investor/FinancialResults FinancialResult2020-2021/June2020.pdf All other contents/information mentioned in the results shall remain unchanged and this corrigendum should be read in continuation and conjunction with the results published or September 01, 2020 (Tuesday).

For 8K Miles Software Services Limited G Sri Vignesh
Company Secretary
ICSI Membership No. A57475

Place : Chennai Date : September 01, 2020

. AJCON GLOBAL Regd. Off.: A-408, Express Zone, Near Patel's, Western Express Highway, Goregaon - E, Mumbai-63 (DN: L74140MH1986PLC041941 Tel: 022-67160400 Fax: 28722062 Email: ajcon@ajcon.net

PUBLIC NOTICE - 33rd ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Ajcon Global Services Limited (the Company) will be held on Wednesday September 30, 2020 at 11:00 am (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars dated April 08, 2020, April 13,2020 and May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular) to transact the business set out in the Notice convening the AGM.

Notice of the AGM and Annual Report for the financial year 2019-20 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.ajcononline.con and on the website of the stock exchange at www.bseindia.com. As per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Repot will be sent to any shareholder.

Manner of registering and updating email addresses: a)Memnbers holding shares in physical mode are requested to send an email to cs@ajcon.net alongwith necessary documents like Folio No. Name of member (s) and self attested scanned copy of PAN Card or Aadhaa

card for registering their email addresses rs holding Shares in Demat mode are requested to contact thei

b)members noting Snares in Demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering the email addresses.

Manner of remote e-voting and e-voting during the AGM:

The Company is providing e-voting facility (remote e-voting) to its shareholders to caste their votes on all the resolutions set out in the notice of the AGM. Additionally, the Company is providing facility of voting through e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode/physical mode will be provided in the Notice of AGM.

For Ajcon Global Services Ltd Shailendra Pathak

## Mahindra Construction Company Ltd.

#### Registered Office: Mahindra Towers, 5<sup>TH</sup> Floor, Worli, Mumbai - 400 018, India Phone Numbers: +91 22 2490 5828 Fax No.: +91 22 2490 0833 CIN: U45200MH1992PLC068846

INFORMATION REGARDING 28TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") NOTICE is hereby given that the 28<sup>TH</sup> Annual General Meeting ("AGM") of Mahindra Constructions Company Limited ("the Company") will be held through VC on Wednesday, 30™ September, 2020 at 4:00 pm in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with the applicable rules made thereunder, the General Circular No. 14/2020, No. 17/2020 and No. 20/2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") which allows Companies to hold AGM through electronic mode as detailed in the said circulars to transact the businesses as set forth in the Notice of the 28<sup>™</sup> AGM.

In compliance with the aforementioned MCA Circulars, electronic copies of the Notice convening the 28TH AGM and the Annual Report including financial statement for the financial year ended 31<sup>st</sup> March, 2020 alongwith login details for joining the meeting will be sent within prescribed timelines only by e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Company. Members can join and participate in the meeting through the VC facility only and shall be counted for the purpose of quorum under Section 103 of the Act.

Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company are requested to send an email request to iver.gayathri@mahindra.com and baria.feroze@mahindra.com or contact at +91 9987971646 at the earliest along with the following details - name, folio number, email address and telephone/mobile number, scanned copy of the share certificate(front and back), self-attested scanned copy of any address proof and self-attested

i. Members holding shares in demat form may register their email ID's and telephone/mobile number with their respective Depository Participants ("DPs")

For Mahindra Construction Company Limited

**GAYATHRI IYER** 

Place: Mumbai Date: 03-09-2020

AUTHORISED PERSON CIN: U45200MH1992PLC068846

Read. Office: Mahindra Towers, 5<sup>™</sup> Floor, Worli, Mumbai – 400 018

# ZUARI

## GOBIND SUGAR MILLS LIMITED

CIN: L15421DL1952PLC354222 Regd. Office: Birla Mill Complex, P. O. Birla Lines, G T Road, Near Clock Tower, Kamla Nagar, North Delhi - 110007 Tel: +91-11-30140300, Email: ig.gsml@adventz.com, Web: www.zuarisugar.com

## NOTICE OF THE 68TH (SIXTY EIGHTH) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 68th (Sixty Eighth) Annual General Meeting (AGM) of the shareholders of Gobind Sugar Mills Limited will be held on Friday, the 25th September, 2020 at 02.45 p.m.(IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 issued by Ministry of Corporate Affairs, Government of India (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the business as set out in the Notice of the 68th Annual General Meeting.

In pursuance of MCA Circulars and SEBI Circular, notice of AGM and the Annual Report of the Company for the financial year 2019-20 have been mailed electronically on Tuesday, 01st September 2020, to those members whose e-mail addresses are registered with the Company or the depositories depository participants. These documents are also available on the Company's website at www.zuarisugar.com and on the website of the Stock Exchange i.e. Metropolitan Stock Exchange of India Limited at www.msei.in. A copy of the same is also available on the website of Link Intime India Private Limited (Link Intime) at www.linkintime.co.in

As per Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions in respect of the businesses to be transacted at the 68th Annual General Meeting. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). The Company has engaged the services of Link Intime as the Authorized Agency to provide the e-voting facility. Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the InstaMeet portal of Link Intime e-Voting system. Members may access the same at https://instavote.linkintime.co.in under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder/members login where the EVENT of Company will be displayed. Detailed procedure for remote e-voting/ e-voting and participating the AGM through VC/OAVM is provided in the Notice of the 68th Annual General Meeting.

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the said Rules are given here

- 1. Date of completion of dispatch of notice by email: Tuesday, 01st September 2020
- Date and time of commencement of remote e-voting: Monday, 21st September, 2020 (10.00
- Date and time of end of remote e-voting: Thursday, 24th September, 2020 (05.00 P.M.)(IST) Remote E-voting by electronic mode will not be allowed beyond 05.00 P.M. (IST) on Thursday, 24th September, 2020.
- All members, whose names appear in the Register of Members/Beneficial owners as on the cutoff date i.e. Friday, 18th September, 2020 are eligible for availing the remote /e-voting facility.
- The facility for e-voting shall also be made available to the members participating in the AGM through VC/OAVM and members, who have not cast their vote by remote e-voting, shall be allowed to vote through e-voting in the AGM.
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again. Any person, who acquires shares of the Company & becomes member of the Company after
- the dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 18th September, 2020, may obtain the sequence number for voting by sending request to kolkata@linkintime.co.in.
- In case Members have any queries regarding remote e-voting/e-voting during the AGM, they may address the same to instameet@linkintime.co.in or Call: +91 (022) 4918 6175.

## Registration of email addresses:

Place: Delhi

Date: 2nd September, 2020

The members of the Company, who have not yet registered or updated their correct email address are requested to register/ update the email address immediately for receiving electronic copies of the Notice convening the 68th AGM along with the Annual Report for the financial year 2019-20, in the following manner:

Members with Physical Holding: A signed scanned copy of request letter mentioning the folio no, email id , Mobile No., PAN (self attested copy) that is to be registered may be sent to the Company's e-mail id: ig.gsml@adventz.com and/or to the Company's RTA, Link Intime India Private Limited at kolkata@linkintime.co.in

Members with Demat Holding: Register email address in the demat account maintained with the depository participant. Further, such member can temporarily get the email address registered with the Company for obtaining notice of 68th AGM of the Company and the Annual Report for the Financial Year 2019-20 by submitting DP ID and Client ID (16 digit DP ID+ Client ID or 16 digit Beneficiary ID), Name, Copy of Client Mater or Consolidated Account Statement and self-attested copies of PAN Card and any document for proof of address (such as Driving License, Bank Statement, Election Card, Passport, Aadhaar Card, etc.) through email to iq.qsml@adventz.com and / or to the Company's RTA, Link Intime India Private Limited at kolkata@linkintime.co.in

For GOBIND SUGAR MILLS LIMITED

### COASTAL CORPORATION LIMITED

CIN:L63040AP1981PLC003047
Phone No. 0891-2567118, Fax: 0891-2567132 Regd.Office: 15-1-37/3, Nowroji Road,
Maharanipeta, Visakhapatnam-530002, INDIA Website:www.coastalcorp.co.in,
Email:cclinvestors@gmail.com, cs@coastalcorp.co.in

Extract of Unaudited Financial Results for the guarter ended 30.06.2020

				(Rs. in Lakhs)	
SI	Particulars	Consolidated			
		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	
		30-06-2020 (Un-audited)	30-06-2019 (Un-audited)	31-03-2020 (Audited)	
1	Total income from operations(net)	9390.19	13641.58	60427.75	
2	Net Profit/(loss) from ordinary activities after tax	731.29	886.6	3408.01	
3	Net Profit/(loss) for the period after tax (after Extraordinary items)	731.29	886.6	3408.01	
4	Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	120.77	19.76	(70.47)	
5	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10/- each)	1016.88	1016.88	1016.88	
6	Reserves excluding Revaluation Reserve (As on 31-03-2020).	NA	NA	13301.93	
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	Basic(Rs.)	7.19	8.72	33.51	
	Diluted(Rs.)	7.19	8.72	33.51	

Note: The above is an extract of the detailed format of Consolidated Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Quarterly Financial Results and Explanatory Notes are available on Company's website at www.coastalcorp.co.in and also be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

T VALSARAJ

Managing Director

SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED

Place: Visakhapatnam Date: 01-09-2020

Regt. 0ff.: 301/302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063
Tel. No.: 022 42702525 Email: info@shreepushkar.com; CIN -L24100MH1993PLC071376

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

		Quarter Ended		
. Particulars b.	June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
Income				
a. Revenue from Operations	6,382.78	8,667.15	9,215.03	34,633.4
b. Other Income	158.16	49.28	100.93	331.9
Total Income	6,540.94	8,716.43	9,315.96	34,965.4
Expenses				
a. Cost of Materials Consumed     b. Changes in Inventories of finished goods	2,929.60	6,165.63	5,156.39	20,960.8
and work-in-progress	1,342.93	(1,067.28)	859.60	477.9
c. Employee Benefit Expenses	492.34	701.06	595.45	2,494.5
d. Depreciation and Amortisation Expenses	284.63	284.27	288.31	1,145.4
e. Finance Costs	62.16	70.27	69.56	212.9
f. Other Expenses	1,303.40	1,789.41	1,519.15	5,674.6
Total Expenses	6,415.06	7,943.36	8,488.46	30,966.2
Profit Before Tax (1-2)	125.88	773.07	827.50	3,999.1
Tax Expenses:				
a. Current Tax	21.20	(68.01)	204.93	620.6
b. Tax for Earlier years	040	~	-	
c. Deferred Tax	3.42	(283.44)	(12.55)	(192.6)
Total Tax Expenses	24.62	(351.45)	192.38	428.0
Net Profit for the period / year (3-4)	101.26	1,124.52	635.12	3,571.1
Add: Other Comprehensive Income (net of tax)				
Items that will not be reclassified to profit or los				
Re-measurement of net defined benefit obligation		(8.15)	0.34	(7.3
Total Comprehensive Income (5+6)	100.02	1,116.37	635.46	3,563.7
Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1	0/- each) 3,083.64	3,083.64	3,072.43	3,083.6
Other Equity (excluding revaluation reserve)	2 100			27,535.4
Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) (not		22/4000	3527-0777	5500 0
a. Basic	0.33	3.65	2.07	11.6
b. Diluted	0.33	3.66	2.07	11.6

2, 2020. The Statutory Auditors have carried out a limited review of these financial results for the quarter ended June 30, 2020 and have issued an unmodified report on these results. This statement has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribe

under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

Due to outbreak of COVID-19 globally and in India, the Group's management has made initial assessment of likely adverse impac on business and financial risks on account of COVID-19, and believes that the impact is likely to be short term in nature. The Group's operations and revenue during the current quarter were impacted due to COVID-19. The Group has taken into account the possible impact of COVID-19 in preparation of the unaudited consolidated financial results, including its assessment of recoverable value of its assets based on internal and external information upto the date of approval of these unaudited consolidated financial results and current indicators of future economic conditions. The Group's management has evaluated the prospects of the Group's products and its demand in this period and believes that these products will see demand as usual and is in a position to cater all the needs of the customers The consolidated figures for the quarter ended March 31, 2020 are the balancing figure between the audited figures in respect of the

full financial year upto March 31, 2020 and the unaudited year-to-date figures upto December 31, 2019 being the date of the end of the third quarter of the financial year which were subjected to limited review.

During the previous year 2018-19, the Holding Company had submitted bid for acquisition of 100% stake in Madhya Bharat Phosphates Private Limited (MBPPL), a Company registered in Bhopal, Madhya Pradesh, through National Company Law Tribunal (NCLT) under the provisions of insolvency and Bankruptcy Code, 2016. The said proposal / bid had already been approved by the Committee of Creditors (COC), as constituted by NCLT, for an offer price of Rs. 1,902 lakhs. The order of NCLT, was delivered on March 5, 2020 and the certified true copy of the Order, dated March 20, 2020, was received on April 17, 2020. The Holding Company has paid the entire consideration amount and also started commercial production at its plant. As per the Resolution Plan, the Holding Company, after approval from the NCLT, shall acquire 100% of the shareholding of the company and recast / reorganise the balance sheet through a process of writing off/writing back of the values of the assets and liabilities so that the balance sheet correctly represents the state of affairs of the company. As the Holding Company is yet to receive the financial statements of MBPPL for the financial year 2019-20 from the Resolution Professional (RP) and recast of balance sheet is pending, the Company MBPPL has not been considered as subsidiary for the purpose of consolidation for the guarter ended June 30, 2020.

The Group is engaged in manufacture of Chemicals & Fertilisers, consequently the Group does not have separate reportable business segment for quarter ended June 30, 2020.

Figures relating to the previous period(s) / year

			₹ in Laki Quarter Ended		
Sr. No.	Particulars	June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
	Income				
	a. Revenue from Operations	4,464.23	6,781.44	7,766.15	28,437.05
	b. Other Income	158.16	48.20	100.93	330.89
	Total Income	4,622.39	6,829.64	7,867.08	28,767.94
2	Expenses				
	Cost of Materials Consumed     Changes in Inventories of finished goods	1,826.55	5,206.76	4,545.11	17,743.14
	and work-in-progress	1,101.24	(1,246.40)	674.11	243.47
	c. Employee Benefit Expenses	400.65	590.17	507.47	2,079.25
	d. Depreciation and Amortisation Expenses	222.41	222.68	226.59	898.75
	e. Finance Costs	35.31	53.42	18.45	107.90
	f. Other Expenses	1,031.09	1,386.61	1,203.51	4,280.84
	Total Expenses	4,617.25	6,213.24	7,175.24	25,353.35
3	Profit Before Tax (1-2)	5.14	616.40	691.84	3,414.59
1	Tax Expenses:	2000000	758700 507000	00000 0000	
	a. Current Tax	1.00	(52.00)	177.00	564.00
	b. Tax for Earlier years	732	- 4	2	1
	c. Deferred Tax	(9.97)	(342.49)	13.49	(258.39)
	Total Tax Expenses	(8.97)	(394.49)	190.49	305.61
	Net Profit for the period / year (3-4)	14.11	1,010.89	501.35	3,108.98
8	Add: Other Comprehensive Income (net of tax)	1 1			
	Items that will not be reclassified to profit or loss				
.	Re-measurement of net defined benefit obligations	(1.24)	(7.26)	0.34	(6.43)
	Total Comprehensive Income (5+6)	12.87	1,003.63	501.69	3,102.55
	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 10/- each)	3,083.64	3,083.64	3,072.43	3,083.64
	Other Equity (excluding revaluation reserve)	1			26,296.50
0	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) (not annualised)	0.05	0.00	4.00	10.10
	a. Basic b. Diluted	0.05 0.05	3.28 3.29	1.63 1.63	10.10 10.10

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on September 2, 2020. The Statutory Auditors have carried out a limited review of these financial results for the quarter ended June

30, 2020 and have issued an unmodified report on these results.

This statement has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Due to outbreak of COVID-19 globally and in India, the Company's management has made initial assessment of likely adverse impact on business and financial risks on account of COVID-19, and believes that the impact is likely to be short term in nature The Company's operations and revenue during the current quarter were impacted due to COVID-19. The Company has taken into account the possible impact of COVID-19 in preparation of the unaudited standalone financial results, including its assessment of recoverable value of its assets based on internal and external information upto the date of approval of these unaudited standalone financial results and current indicators of future economic conditions. The Company's management has evaluated the prospects of the Company's products and its demand in this period and believes that these products will see demand as usual

and is in a position to cater all the needs of the customers The standalone figures for the quarter ended March 31, 2020 are the balancing figure between the audited figures in respect o the full financial year upto March 31, 2020 and the unaudited year-to-date figures upto December 31, 2019 being the date of the end of the third quarter of the financial year which were subjected to limited review.

During the previous year 2018-19, the Company had submitted bid for acquisition of 100% stake in Madhya Bharat Phosphates Private Limited (MBPPL), a Company registered in Bhopal, Madhya Pradesh, through National Company Law Tribunal (NCLT under the provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016. The said proposal / bid had already been approved by the Committee of Creditors (COC), as constituted by NCLT, for an offer price of Rs.1,902 lakhs. The order of NCLT, was delivered or March 5, 2020 and the certified true copy of the Order, dated March 20, 2020, was received on April 17, 2020. The Company has paid the entire consideration amount and also started commercial production at its plant. As per the Resolution Plan, the Company, after approval from the NCLT, shall acquire 100% of the shareholding of the company and recast / reorganise the balance sheet through a process of writing off/writing back of the values of the assets and liabilities so that the balance sheet correctly represents the state of affairs of the company. As the Company is yet to receive the financial statements of MBPPL for the financial year 2019-20 from the Resolution Professional (RP) and recast of balance sheet is pending, the Company MBPPL

has not been considered as subsidiary for the purpose of consolidation for the quarter ended June 30, 2020. The Company is engaged in manufacture of Chemicals & Fertilisers, consequently the Company does not have separate reportable business segment for quarter ended June 30, 2020.

Figures relating to the previous period(s) / year have been regrouped / rearranged, wherever necessary, to make them comparable with those of the current period.

On behalf of the Board of Director For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited

(Chairman & Managing Director) DIN: 01430764

Mumbai, 2nd day of September, 2020

**Gauray Dutta** Company Secretary

काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा लोकांमधील वावर सगळ्यांनाच परिचित आहे.

बारामती, दि.२: राष्ट्रवादी म्हणूनही त्यांच्याकडे बिंघतलं जाते. त्यामूळे सामान्य राहणी आणि सतत कार्यरत राहणाऱ्या रोहित पवार यांचे राष्ट्रवादीतील युवा नेतृत्व महाराष्ट्रभर अनेक चाहतेही



ॲजकॉन ग्लोबल सर्विसेस लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** ए-४०८, एक्स्प्रेस झोन, पटेल्सजवळ, प.द्रु. महामार्ग, गोरेगाव (पु.), मुंबई-६३. दूर.:+९१ २२ ६७१६०४००, फॅक्स:+९१ २२ २८७२२०६२ सीआयएन: एल७४१४०एमएच१९८६पीएलसी०४१९४१ ई-ल:ajcon@ajcon.net

#### जाहीर सूचना - व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सूचना देण्यात येते की, या ॲजकॉन ग्लोबल सर्विसेस लिमिटेड (कंपनी) ची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) चे १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रक (सेबी परिपत्रक) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य ट्रुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत एजीएम होणार आहे

एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी, डिपॉझिटरी सहभागीदार/आरटीएकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.ajcononline.com, स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कोणत्याही भागधारकास एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार पाठविले जाणार नाही. ई-मेल नोंद/अद्यायावत करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करावे.

१) वास्तविक भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, सदस्याचे नाव, पॅन व आधारकार्डची स्कॅन प्रत, ई-मेल नोंदणीकरिता cs@ajcon.net ई-मेलवर पाठवावी. २) डिमॅट भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कृपया तुमचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि तुमच्या डीपीच्या सल्ल्यानुसार ई-मेल नोंद करावे

एजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंगची पद्धत:

कंपनीने सदस्यांना एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर रिमोट ई-वोटिंग (रिमोट ई-वोटिंग)/एजीएम दरम्यान ई-बोटिंगने विद्युत स्वरुपात मत देण्याची संधी दिली आहे. व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई-बोटिंगने (ई-बोटिंग) सुविधा कंपनीने दिली आहे. विद्युत स्वरुपात/वास्तविक स्वरुपात ज्यांचे शेअर्स आहेत त्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया आणि ज्या सदस्यांनी कंपनीकडे ई-मेल नोंद केलेले नाही त्यांना एजीएम सूचनेत दिलेले आहेत

ॲजकॉन ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरित

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०१.०९.२०२०

शैलेंद्र पाठक कंपनी सचिव



#### **Tips Industries Limited** CIN: L92120MH1996PLC099359

Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052 Tel No.: +91-22-66431188 Fax No.: +91-22- 66431189 Email: response@tips.in Website: www.tips.in

### २४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा. भाप्रवे** व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली

कारपोरेट कार्य मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (परिपत्रक) नुसार आणि एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० च्या वास्तविक प्रती वितरणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने २ सप्टेंबर, २०२० रोजी पुर्ण केली आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, वार्षिक अहवाल २०१९-२० व एजीएम सूचनेची वास्तविक प्रत कंपनीकडून पाठवली जाणार

उपरोक्त परिपत्रकानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम होणार असल्याने सदस्यांची वास्तविक उपस्थिती खारीज करण्यात आली आहे. तद्नुसार सदस्यांकडून प्रॉक्सी नियुक्तीची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असणार नाही

कपया नोंद असावी की, उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.tips.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीमार्फत किंवा रिमोट ई-वोटिंगने सूचनेत नमुद विषय विमर्षीत केले जातील आणि विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मत देण्याचे सदस्यांना सुविधा दिली जाईल. सदस्यांनी खालील नोंद घ्यावी:

- अ) ई-वोटिंग माहिती हे एजीएम सूचनेचा एक भाग आहे जे कंपनीच्या आणि सीडीएसएलच्या वेबसाईटवरही प्रसिद्ध केले आहे.
- ब) जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी फर्स्ट टाईम युजरकरिता एजीएम सूचनेत नमुदप्रमाणे ई-वोटिंगकरिता माहितीचे पालन करावे जे कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी जसे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे संपर्क करावा आणि आवश्यक लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा
- क) रिमोट ई-वोटिंग कालावधी २२ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २४ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. २४ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा.नंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल.
- ड) नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंग कालावधी दरम्यान विद्युत स्वरुपाने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.
- ई) ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना ई-वोटिंग प्रणालीने एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार
- फ) ई-वोटिंगमध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास कृपया www.evotingindia.com वर हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल व फ्रिक्केन्टली आस्वड क्रेश्चन्स (एफएक्यु)चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा. विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत आणि व्हीसीद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सुविधेबाबत काही तक्रारी असल्यास त्या श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क करावा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (022 - 23042483).

मंडळाच्या आदेशान्वये

Date: 02/09/2020

Place: Dombivli

टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता सही/-

बिजल आर.पटेल ठिकाणः मुंबई दिनांकः २ सप्टेंबर, २०२० कंपनी सचिव

## अशी स्वतंत्र संघटना काढणे योग्य नाही; कार्यकर्त्यांना रोहित पवारांचे आवाहन

आहेत. पण चाहत्यांचे प्रेम कधी उचमळून येईल सांगता येत नाही, रोहित पवारांच्या चाहत्यांनी असंच काहीसं केलं आणि रोहित पवारांना आवाहन करावे लागले.

झाले असे की रोहित पवार यांच्या नावाने काही तरुण राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाची संघटना

पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार असलेल्या रोहित पवार यांना कळली. एका पक्षाचा आमदार असताना दुसरीच कार्यकर्त्यांनी अराजकीय संघटना सुरू केल्याचं ऐकल्यानंतर त्यांनी ट्रिट करून असं न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

सुरू केली. ही बातमी



## आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

(यापूर्वीची ओळख आकार टूल्स लिमिटेड)

सीआयएन क्रमांक: एल२९२२०एम एच १९८९पीएलसी ०५२३०५ नोंदणीकृत कार्यालयः ३०४, अभय स्टील हाऊस, कर्नाक बंदर, बडीदा स्ट्रीट, मुंबई ४०० ००९ (भारत) दुरध्वनी क्रमांक : (०२२) २३४८१०८३, फॅक्स : ९१ २२ २३४८३८८७ **कॉर्पोरेट कार्यालय :** इ -५, एमआयडीसी, वाळुंज, औरंगाबाद - ४३१ १३६ ( महाराष्ट्र राज्य ) भारत.**दर्ध्वनी** क्रमांक: (०२४०) ६६४७२००

क्स : + ९१ २४० २५५ ४६४० संकेतस्थळ : www.akartoolsltd.com ई-मेल : corporate akarto

#### सभासदांना ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

- सभासत् याद्वारे कळविण्यात येते की, आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड (वापूर्वीची ओळख आकार टूल्स लिमिटेड) कंपनीची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११. ३० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याध्याणी विषयांनुकर, व्हिडीओ कॉन्फरिसेंग / अन्य मान्यताष्राम दुक्रेजळ माच्यमे यांच्या माघ्यमात्त कंपनी कावाद २०३१ ('कावादा') मधील आवश्यक त्या तरतुदी तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अंड डिस्क्लोजर रिकायर्सेंट्स) नियम २०१५ आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४ / २०२०, १७/२०२०, २०/ २० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ५ मे २०२० अनुक्रमे जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (एमसीए परिपत्रके ) आणि परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी /सीएमडी १/ सीआयआर /पी / २०२०/ ७९ दिनांकीत १२ मे २०२० जे सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेर्ब मत्रक) यांनी जारी केले आहे त्यानुसार, सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशि
- ज्या सभासदांचे इ मेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस ( डिपॉझिटरी ) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अज्ञा सभासतांना एमसीए परिपत्रक / संबंधित सेबी परिपत्रक यांच्या अनुसार ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेर्च ाचना (वेता निर्माण प्रतिक्रम) प्राचना (वेता निर्मण प्रतिक्रम) प्रतिक्रम प्रतिक्रम प्रतिक्रम प्रतिक्रम प्रतिक्र चुना, वित्तीय वर्ष २०१९-२० करिताचा वार्षिक अहवाल ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामार्थी, पर्पलेल्या वित्तीय पत्रकांसह (वार्षिक अहवाल) सह केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात येणार आहे. सभासद ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यताप्राप्त दकशाव्य माध्यमे राज्याच्या माध्यमातून उपस्थित राहुन सहभाग चेत्र शकतात. ३१ वया वार्षिक सर्वसाधारण समेत सहभाग होण्यास्त्र याच्या माध्यमातून उपस्थित राहुन सहभाग चेत्र शकतात. ३१ वया वार्षिक सर्वसाधारण समेत सहभागी हाण्यासाठ सूचना, दूरस्थ इ मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया आणि ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण समेत इ मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया यांचा तपशील ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने नम् भद्धतान भवदान करण्याचा प्राक्रव्या याचा तपशाल ३२ व्या वाषक वस्तवायाण समच्या सूचना वस्तताना नामु करण्यात आला आहे. कंपनी कायदा २०१३ कत्म १०३ अनुसार वार्षिक सर्वसाधारण सप्तेत केवळ व्हिडी कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमतून उपस्थित राहिलेल्या सभासदांची संख्या कोर निर्धारित करण्यासाठी गहीत धरण्यात येईल. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वार्षिक अहवाल ानवास्त करण्यालाञ गृहात बरण्यात पहल. ३१ त्या बााचक तवसावारण समचा सूचना आणि वााचक अ कंपनीचे संकेतस्थळ <u>www.akartoolslid.com</u> येथे तसेच तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेत <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- ज्या सभासतांकडे कंपनीचे समभाग पत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपला ई-मेल तपशील कंपनी डिपोडिटरी वाच्यानडे नोंदणीकृत केलेला नाही असे सभासद ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल आणि ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्य यांच्या माध्यमातन उपस्थित राहण्यासाठी लॉग इन तपशील नि ई-मतदानासाठी लॉग इन तपशील खालील प्रमाणे नमूद केलेल्या कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत <u>corporate akartoolsltd.com</u> या पत्त्यावर पाठवून मिळवू शक
- आपले नाव, फोलिओ क्रमांक आणि संपूर्ण पत्ता नमूद केलेले तसेच स्वाक्षरी असलेले विनंती पत्र पॅनकार्डची स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत
- कोणत्याही कागदपत्रांची स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत (जसे की आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) जो सभासदाचा कंपनीकडे नोंदणीकृत केल्याप्रमाणे अधिवासाचा पुरावा असेल. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी लाभांश थेट बँक खात्यांत इलेक्ट्रॉनिक
- क्लिअस्स सेवा किंवा अन्य कोणतेही माध्यम ( इलेक्ट्रॉनिक बँक मेंडेट) द्वारे प्राप्त करून घेण्यासाठी नृतनीकरण केलेले नाही असे सभासद लाभांश थेट बँक खात्यांत प्राप्त करून घेण्यासाठी आपला इलेक्ट्रॉनिक बँक मेंडेट नोंद करून घेण्यासाठी परिच्छेद क्रमांक ३ मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांशिवाय खालील अन्य कागदपत्रे / corporate akartoolsltd.com या पत्त्यावर पाठवून मिळवू शकतात.
- ए) लाभांश प्राप्त करण्यासाठी बँकेचे नाव आणि शाखा आणि बँक खात्याचा प्रकार
- बी) कोअर बँकिंग सोल्यशन उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्या बँकेने आपल्याला दिलेला बँक खाते क्रमांक सी) ११ अंकी आयएफएससी कोड, आणि
- डी) समभाग संयुक्त स्वरूपात धारण केलेले असतील तर प्रथम नामांकित सभासदाच्या नावाचा उल्लेख असलेला र केलेल्या धनादेशाची स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली प्रत.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपत ई-मेल तपशील आणि इलेक्ट्रॉनिक बँक मँडेट आपल्या डिपॉझिटरी यांच्याकडे नूतनीकृत करून घ्यावा

वरील प्रमाणे देण्यात आलेली माहिती ही कंपनीच्या सर्व सभासदांच्या हितासाठी तसेच माहितीसाठी एमसीए परिपत्रके सेबी परिपत्रके यांच्या अनुसार जारी करण्यात येत आहे.

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड करित (यापूर्वीची ओळख आकार टुल्स लिमिटेड)

दिनांक : ३ सप्टेंबर,२०२०

(कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी)



## इंडोको रेमीडीज लिमिटेड

सीआयएन: L85190MH1947PLC005913 नोंदणीकृत कार्यालय: इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई - ४०० ०९८. दूर.: ६४८७१०००/३३८६१२५० ई-मेल: compliance.officer@indoco.com वेबसाइट: www.indoco.com

#### इंडोको रेमीडीज लिमिटेडच्या ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची भागधारकांना सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. २४.०९.२०२० रोजी स. १०.३० (भा. प्र. वे.) वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी वितरीत करण्यात येत असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) (यापुढे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणून उल्लेखित) माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे

फैलावलेल्या कोव्हिड - १९ महामारीच्या अनुषंगाने कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक क्र. २०, दि. ०५.०५.२०२० सहवाचन परिपत्रक क्र. १४, दि. ०८.०४.२०२० व परिपत्रक क्र. १७, दि. १३.०४.२०२० (यापुढे एकत्रितरीत्या एमसीए परिपत्रके म्हणून उल्लेखित) अंतर्गत सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्येक्ष उपस्थितीविना व्हीसी वा ओएव्हीएमच्या माध्यम ातून वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. सदर एमसीए परिपत्रके व कंपन्या कायदा. २०१३ च्या संलग्न तरतदी तसेच सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येईल.

वरील एमसीए परिपत्रके व सेबीद्वारे जारी परिपत्रक दि. १२.०५.२०२० अंतर्गत वित्तीय वर्ष २०१९ २० करिताच्या वार्षिक अहवालासमवेत वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंद्रवलेले असतील अशा सभासदांना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवण्यात येत आहेत. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की वार्षिक सर्वसाधारण सबेची सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.indoco.com वर, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. व बीएसई लिमिटेडची वेबसाइट अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वरही उपलब्ध आहेत. सभासद गर्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातूनच केवळ उपस्थित राहू शकतील. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागाकरिताच्या मार्गदर्शक सूचनो वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहणां सभासद हे कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमकरिता गणले जातील.

लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि.द्वारे पुरविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा (''ई-मतदान'') वापर करून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत दिलेल्या सर्व ठरावांवर आपली मते देण्याकरिता कंपनी आपल्या सर्व सभासदांना परोक्ष ई-मतदान सुविधा (''परोक्ष ई-मतदान'' उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान प्रणार्ल या माध्यमातुन मतदान सुविधा (''ई-मतदान'') उपलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदान / ई-मतदानाची विस्तत प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत दिलेली आहे

परोक्ष ई – मतदान शनिवार, दि. १९.०९.२०२० रोजी (स. १०.०० वा. भा. प्र. वे.) सुरू होईल व बुधवार, दि. २३.०९.२०२० रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र.वे.) संपेल. सदर कालावधीदरम्यान मिंसद त्यांची मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देऊ शकतील. तत्पश्चात लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि.द्वारे परोक्ष ई-मतदानाचे मोड्यल अकार्यरत करण्यात येईल. ठरावांवर परोक्ष ई-मतदानाच्या मध्यमातन आपली मते न दिलेले. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातन एजीएममध्ये उपस्थित असलेले सभासद हे त्यांना प्रतिबंध केलेला नसल्यास, एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्य माध्यमातन मत देण्यास पात्र असतील.

र्जीएमच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपली मते दिलेले सभासदही एजीएममध्ये व्हीसी/ ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतील/सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत

#### ई-मेल आयडी व बँक खाते तपशिलाचे नोंदणीकरण :

भागधारकांचा ई-मेल आयडी कंपनी/त्यांचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट आरटीए/डिपॉझिटरीज् यांच्याकडे यापूर्वीच नोंदणीकृत असल्यास, ई-मतदानाकरिताचा लॉग इन तपशील संदर नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठवण्यात येईल.

भागधारकांनी त्यांचा ई-मेल पत्ता कंपनी/त्यांचे आरटीए/डिपॉझिटरीज् यांच्याकडे नोंदवलेल नसल्यास व वा लाभांश प्राप्तीसाठी बँक खाते मॅन्डेट अद्ययावत केलेला नसल्यास त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करावे :

कृपया आमचे आरटीए लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची वेबसाइट www.linkintime.co.in वर Investor Services > Email/Bank detail Registration अंतर्गत भेट द्या - तपशील भरा व आवश्यक दस्तावेज अपलोड करून सादर करा.

बी) डीमॅट स्वरूपातील भागधारणासंदर्भात: भागधारक डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) यांना संपर्क साधू शकतील व डीपीद्वारे सुचविलेल्या व दिलेल्या प्रक्रियेनुसार डीमॅट खात्यामध्ये ई-मेल पत्ता व बँक खाते तपशील नोंदणीकृत करू

सदर सूचना ही कंपनीची वेबसाइट <u>www.indoco.com</u> वर तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.

nseindia.com वरही उपलब्ध आहे. इंडोको रेमीडीज लि. करिता

सही/-जयशंकर मेनन

ठिकाण : मुंबई दिनांक : ०२.०९.२०२०



## INDO AMINES LIMITED

CIN: L99999MH1992PLC070022 Regd. Office : W-44, PHASE II, M.I.D.C., DOMBIVLI (EAST), DIST. THANE – 421 203. Tel No.91 251 2871354/2870941/2873529/2870939 Web site: www.indoaminesItd.com Email ID:- shares@indoaminesItd.com

## NOTICE OF THE 27<sup>™</sup> (TWENTY SEVENTH) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 27<sup>™</sup> (TWENTY SEVENTH)Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of **INDO AMINES LIMITED** ("the Company") will be held onMonday, 28<sup>™</sup> September, 2020 at 11.30 a.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM which will be e-mailed to the Shareholders separately and also will be made available on the website of the Company, viz., <u>www.indoaminesltd.com</u> in and on the website of the Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>) and on the website of Central Depository Securities Limited (CDSL) (at <u>www.cdslindia.com</u>).

सही/-मितेश गढिया

In view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 5th May, 2020, read with the Circulars dated 13th April, 2020 and 8th April, 2020, (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OAVM. Electronic Copies of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2019-20:

copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). Shareholders may note that the Notice of the AGM and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website (at www.indoaminesltd.com), on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited

(at <u>www.bseindia.com</u>) and on the website of Central Depository Securities Limited (CDSL) (at <u>www.cdslindia.com</u>). Participation in AGM through VC / OAVM: Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only [which is being availed by the Company from Central

Depository Securities Limited (CDSL)], the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders attending through VC / OVAM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Appeal to Shareholders to Register their E-mail ID:

shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows:

1. Shareholders holding Shares in Physical Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Bigshare Services Private Limited on its website (at www.bigshareonline.com) along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self $attested \, copy \, of the \, PAN \, Card, \, and \, self-attested \, copy \, of \, any \, document (e.g.: \, Driving \, License, \, Election \, Identity \, Card, \, Passport) \, in \, support \, of \, the \, Card, \, and \, Card, \, Ca$ address of the Shareholder.

2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s)

In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to <u>bhagwan@bigshareonline.com</u>. Manner of Voting on Resolutions placed before the AGM:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website www.indoaminesltd.com. Final Dividend and Book Closure:

The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on 28th August, 2020, has Recommended a Final Dividend of Rs. 1.00/- (Rupee One Only) per equity share of the face value of Rs. 10/- (Rupees Ten Only) each for the financial year ended 31st March, 2020, as recommended by the Board, subject to the approval of the Shareholders at the AGM.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 21st September, 2020 to Monday, 28th September, 2020 (both days inclusive) for annual closure and determining the entitlement of the Shareholders to the Final Dividend for the Financial Year 2019-20. The Dividend, if declared, will be paid to the Shareholders whose names appear in the Register of Members of the Company as on Sunday, 20th September, 2020 and in respect of shares held in dematerialized form, it will be paid to Shareholders whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL), as the

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM:

The Dividend, if approved by the Shareholders at the AGM, will be paid electronically through various online transfer modes to those Shareholders who have updated their bank account details with the Company's Registrar and Share Transfer Agent / Depository Participants. For Shareholders who have not updated their bank account details, Dividend Warrants / Demand Drafts will be sent to their registered addresses once the postal facility is available and normalcy is restored. To avoid delay in receiving dividend and to receive the dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank details (e.g. name of the bank and the branch bank account number, 9 digits MICR number, 11 digit IFS Code and the nature of account) along with a copy of cancelled cheque with the Shareholder's name, to Bigshare Services Private Limited, on its website (at <u>www.bigshareonline.com</u>), in respect of shares held in physical form and to their Depository Participant in case of shares held in electronic form. Tax on Dividend, if declared at the AGM:

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders w.e.f. 1st April, 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 (as amended). The Shareholders are requested to update their PAN with Bigshare Services Private Limited d. (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in Demat mode)

A Resident Individual Shareholder with PAN and who is not liable to pay Income Tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, the tax will be deducted at the rate of 20% (twenty per cent) as per the provisions of the Income Tax Act and/or Rules framed thereunder. Non-resident Shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents, i.e., No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any othe document which may be required to avail the tax treaty benefits.

Shareholders may make an online submission of Form 15G/15H and Form 10F, along with the requisite supporting documents as mentioned above, as applicable, on the website of Bigshare Services Private Limited, (at www.bigshareonline.com). The Shareholders may also download these forms from Bigshare Services Private Limited, website and send physical copies of the duly filled forms/documents to Bigshare Services Private Limited, Registered Office at 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (E), Mumbai - 400059, Maharashtra, India. The aforesaid declarations and documents need to be submitted by the Shareholders on or before Sunday, 20th September, 2020 by 11.59 p.m. (IST) to Bigshare Services Private Limited. It may please be noted that Forms received after the said date and incomplete or incorrect forms shall not be considered and shall not be eligible for non-deduction or lower deduction of tax. The detailed instructions regarding the above will also be provided in the Notice of the AGM and Shareholders are requested to take note of

In case of any queries / difficulties in submission of these forms, Shareholders may write to at <u>investor@bigshareonline.com</u>

It may please be noted that no claim shall lie against the Company for such taxes deducted.

For Indo Amines Limited Vijav Palkar

## **Picici** Bank

आय सी आय सी आय बँक लिमिटेड. रजिस्टर्ड ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, वडोदरा, गुजरात - ३९० ००७.

कॉर्पोरेट ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५१. आय सी आय सी आय बँक लि., तळमजला आणि पहिला मजला, शॉप नं. ३, फ्लुओरा बिल्डिंग <u>न्यू जैन मंदिर, आयआयटी पवई, मुंबई - ४०० ०७६. शाखा च्या वतीने (SOL ID: 1964)</u>

आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की **दि. १५ ऑक्टोबर २०२०** रोजी पासुन शाखेचे अधिक प्रशस्त आणि सोयिस्कर जागेत स्थलांतर करण्यात येत आहे. पत्ता पुढीलप्रमाणे :

शाखेचा पत्ता : आय सी आय सी आय बँक लि., सिटी पार्क (SOL ID: 1956)

सेंट्रल एव्हेन्यू, हिरानंदनी गार्डन्स, पवई, मुंबई - ४०० ०७६. नवीन स्थानावर शाखेच्या लॉकर्सची व्यवस्था केली जात आहे, **दि. १५ ऑक्टोबर २०२०** 

पासन आपण आपल्या लॉकर्समध्ये व्यवहार करण्यास समक्ष असाल. आपल्या खाते क्रमांकामध्ये किंवा आपल्याला दिलेल्या सुरक्षा आयटम्समध्ये काहीही बदल

आम्ही तम्हाला सदैव सर्वोत्तम सेवा देण्याचे आश्वारान देत आहोत.

आपला शुभचिंतक

आयआयटी पवई, शाखा

#### **BLUE PEARL TEXSPIN LIMITED**

Regd Off: Office No. 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road. Mumbai -400 009. Maharashtra CIN: L36104MH1992PLC069447 | Tel: 022 32997884 Fax: 23487884

Email: bluepearltexspin@gmail.com | Website: www.bluepearltexspin.com NOTICE OF 28<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twenty-Eighth Annual General Meeting (the "Meeting") of the members of Blue Pearl Texspin Limited will be held on Saturday, the 26" of September, 2020 at 3:00 P.M. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein and the first of the control of the In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 2 No. 17 dated April 13, 2020 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of Annual General Meeting through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant

equirements) Regulations, 2015, the Annual General Meeting of the Members of the Company will be held through VC/OAVM. The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2019-20 will be sent by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) and/or Link Intime Private Limited ("RTA") in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020.

Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial year 2019-20 will also be available on the Company's website www.bluepearltexspin.com as well as on the website of BSE Limited at www.bseindia.com. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the

rovisions of the Companies Act. 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure

quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting. "Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting.

Registration of email address: In case the shareholder's email address is already registered with the Company/RTA/Depositories, log in details for e-voting will be sent on the registered email

 Members of the Company holding shares in physical form or who have not registered/ updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to bluepearltexspin@gmail.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:

Name registered in the records of the Company DP Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares

3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form);

E-mail id and mobile number; Self-attested scanned copies of PAN & Aadhaar

The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same.

By Order of the Board For Blue Pearl Texspin Limited Place: Mumbai Date: 02<sup>nd</sup> September, 2020 Arun Kumar Sharma DIRECTOR | DIN NO - 00369461

## धूत इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड

सीआयएन : L51900MH1978PLC020725

नोंदणीकृत कार्यालय: ५०४, रहेजा सेंटर, २१४, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. द्रध्वनी. : २२८४५०५०, २२८३५१५२ फॅक्स: २२८७११५५ ईमेल पत्ताः cosecdiflgmail.com वेबसाइटः www.dhootfinance.com

## सूचना

याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विषयांनुरुप, व्हिडीओं कॉन्फरिन्संग/अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे यांच्या ाध्यमातून कंपनी कायदा २०१३ ('कायदा') मधील आवश्यक त्या तरतुदी तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेले सामान्य परिपत्रक दिनांकीत ५ मे २०२० त्यासह वाचा परिपत्रक दिनांकीत ८ एप्रिल २०२०. आणि परिपत्रक दिनांकीत १३ एप्रिल २०२० जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत ('एमसीए परिपत्रके') आणि सेबी परिपत्रक दिनांकीत १२ मे २०२० अनुसार घेण्यात येणार आहे.

वरीलप्रमाणे एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रक यांच्या अनुसार, ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा रजिस्टार आणि आरटीए लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इंटाईम) किंवा डिपॉझिटरीज यांच्यांकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची प्रत, वित्तीय वर्ष २०१९-२० करिताच्या वार्षिक अहवाला सह केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन दिनांक न सप्टेंबर २०२० रोजी पाठविण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dhootfinance.com</u> येथे तसेच तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि एनएसडीएल यांचे दरस्थ ई-मतदान संकेतस्थळ https://www. evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

. कंपनीच्या सर्व सभासदांना आवाहन करण्यात येते की, जर त्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील किंवा त्यांच्याकडे कंपनीचे समभाग त्यांचे संबंधित डीपी यांच्याकडे डिमॅट स्वरूपात असतील तर त्यांनी आपले ई-मेल तपशील लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे नोंदणीकत करून घ्यावेत. ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकृत करून घेतलेले नाहीत त्यांनी वार्षिक अहवाल, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, इ मतदान सूचना आणि लॉग इन क्रेडेन्शियल्स मिळविण्यासाठी आपली ई-मेल द्वारे विनंती <u>rnt.helpdesklinkintime.co.in</u> या पत्त्यावर पुढील कागदपत्रांसह करावी : ए) समभाग पत्यक्ष स्वरूपात असतील तर : कपया फोलिओ कमांक. नाव. समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागील आणि पुढील अशा दोन्ही बाजूनी), पॅन कार्डच्या स्कॅन केलेल्या प्रतीची तसेच रहिवासाचा परावा ठरू शकणाऱ्या कोणत्याही कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत प्रत बी) समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर : कृपया डीपी आयडी - क्लायंट आयडी (८ अंकी डीपी आयडी + ८ अंकी क्लायंट आयडी किंवा १६ अंकी बेनिफिशरी आयडी), नाव, क्लायंट मास्टर, किंवा कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेटमेंटची प्रत, पॅन कार्डच्या स्कॅन केलेल्या प्रतीची तसेच रहिवासाचा पुरावा ठरू शकणाऱ्या कोणत्याही कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत प्रत.

कायद्याचे कलम १०८ आणि त्यासह वाचा कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चा नियम २०, आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांना अनुसरून, तसेच सेक्रेटरिअल स्टॅंडर्ड्स -आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) यांना अनुसरून, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर कंपनीच्या संभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी सुविधा उपलब्ध करून देत आहे. विषयांवरील मतदान हे इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने घेण्यात येईल. दरस्थ ई-मतदान, वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यतापाप दकशाव्य माध्यमे यांच्या माध्यमात्न उपस्थित राहणे आणि वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई-मतदान आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची सेवा घेतली आहे. दूरस्थ ई-मतदान सविस्तर सूचना आणि माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आली आहे. कंपनीच्या सभासदांनी कृपया खालील प्रमाणे नमूद केलेल्या बाबींची नोंद घ्यावी :

ए) दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेला रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० वाजता) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता) समाप्त करण्यात येईल. २९ सप्टेंबर २०२० रोजी (भारतीय प्रमाणवेळेनसार संध्याकाळी ५,०० वाजता) नंतर दरस्थ इ मतदान करता येणार नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य दृक श्राव्य माध्यमे यांच्याद्वारे उपस्थित असतील आणि त्यांनी सभेपूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी दरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेले आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत पन्हा मतदान

बी) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारीख ब्धवार दिनांक २३ सप्टेंबर २०२० निर्धारित करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीचे नाव कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकेत किंवा डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या प्रत्यक्ष लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तिकेत नोंद आहे, केवळ अशा व्यक्ती दूरस्थ ई-मतदान सुविधा किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या ई-मतदान सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचा हक बजावू शकतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीची सभासद झाली असेल आणि कट ऑफ तारीख दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती evotinansdl.co.in या पत्त्यावर विनंती करून लॉग इन क्रेडेन्शिअल मिळवू शकते किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून संबंधित तपशील मिळवू शकते.

सी) ई-मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणताही प्रश्न किंवा शंका असल्यास कृपया एनएसडील यांचे संकेतस्थळ https://evoting.nsdl.com येथे उपलब्ध असलेले हेल्प अँड एफ ए क्यू पाहावे. त्याचप्रमाणे मभागधारक श्री अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी amitvnsdl.co.in ०२२ - २४९९४३६० किंवा श्री सागर घोसाळकर, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी sagar.ghosalkarnsdl.co.in / ०२२ २४९९४५५३ / १८००- २२२ - ९९० यांच्याशी संपर्क

डी) याद्वारे असेही सूचित करण्यात येते की, कायद्याचे कलम ९१ त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम तसेच सेबी लिस्टिंग रेग्युलेशन चा नियम ४२ अनुसार कंपनीचे सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पस्तिका गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर २०२० ते बुधवार दिनांक ३० सप्टेंबर २०२० (दोन्ही दिवस धरून), वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर झाल्यास, अंतिम लाभांश देण्याकरिता भासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी बंद राहतील

**धूत इंडस्ट्रिअल फायनान्स लिमिटेड** करिता सही/-

तेजेंद सिंग जडेजा कंप्लायन्स ऑफिसर आणि कंपनी सेक्रेटरी

स्थळ : मुंबई दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२०

**Managing Director** DIN:00136027